



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक-अ- नाशिक विभागीय पुरवणी

वर्ष - १४, अंक - २]

मंगळवार, जानेवारी २८, २०२५ / माघ ८, शके १९४६

[पृष्ठे १७

असाधारण क्रमांक २

प्राधिकृत प्रकाशन

मुख्याधिकारी तथा प्रशासक यांजकडून

आदेश

क्रमांक चानप/जा.क्र./पापु/१४/सन २०२५.— ज्याअर्थी, नगरपरिषदेची स्वतंत्र पाणीपुरवठा व्यवस्था अस्तित्वात आली असून चांदवड नगरपरिषदेने महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम (३२२) (३) (ब) नुसार पाणीपुरवठा व विशेष पाणीपट्टीसाठी पाणीपुरवठा उपविधी, २०२३ तयार केली असून सदर उपविधीच्या मसुद्यास मा. प्रशासक, चांदवड नगरपरिषद, चांदवड यांचा ठराव क्रमांक ४२, दिनांक २८ डिसेंबर २०२२ अन्वये प्राथमिक मंजूरी मिळाली आहे. सदर उपविधी चांदवड शहरातील सर्व नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येत असून सदर उपविधीबाबत हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या त्यावर प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करून सदरचा उपविधी अंतिम करण्यात येत आहे. चांदवड नगरपरिषद, चांदवड यांच्या प्रशासकीय ठराव क्रमांक १९८, दिनांक ६ मार्च २०२४ अन्वये अंतिम मंजूरी प्रदान करण्यात आलेली आहे, त्यानुसार सदर उपविधीस चांदवड नगरपरिषद (पाणीपुरवठा, पाणीपट्टी), २०२३ अंतिम समजण्यात येत आहे.

चांदवड नगरपरिषद, चांदवड

पाणीपुरवठा पाणीपट्टी यासंबंधी अंतिम उपविधी

०१. संक्षिप्त नांव आणि प्रारंभ —

- (1) या उपविधीस चांदवड नगरपरिषद (पाणीपुरवठा पाणीपट्टी) उपविधी, २०२३ असे म्हणता येईल.
- (2) सदर उपविधी ही चांदवड नगरपरिषदेच्या उपलब्ध सुविधापासून पुरवठा करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यास लागू राहील.
- (3) ही उपविधी राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून अमलात येईल.

०२. व्याख्या —

- 1) संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर या उपविधीमध्ये —

- क) “अधिनियम” म्हणजे महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५
- ख) “प्राधिकृत अधिकारी” म्हणजे या उपविधीच्या प्रयोजनासाठी मुख्याधिकारी यांनी प्राधिकृत केलेला पाणीपुरवठा अधिकारी.
- ग) “नगरपरिषद / नगरपालिका” म्हणजे नाशिक जिल्ह्यातील चांदवड नगरपरिषद
- क) “वाहक नळ” म्हणजे नगरपालिकेच्या पाण्याच्या मुख्य नळापासून अटकाव तोटीपर्यंत जाणारा आणि अटकाव तोटीचा अंतर्भाव असणारा नळ.
- ख) “उपभोक्ता” म्हणजे नगरपालिकेच्या पाण्याच्या मुख्य नळापासून मिळणारे पाणी वापरणारी किंवा जिला ते पाणी पुरविण्यात येत असेल किंवा ज्या व्यक्तीने अर्ज केल्यामुळे तिला ते पाणी पुरविण्यात येत असेल अशी कोणतीही व्यक्ती आणि तिच्यामध्ये अधिनियमाच्या उपबंधान्वये जी व्यक्ती नगरपालिकेच्या मुख्य नळामधून पुरविण्यात आलेल्या पाण्याबद्दल नगरपालिकेस पाणीपट्टी किंवा कोणतीही रक्कम देण्यास पात्र असेल अशा व्यक्तीचा समावेश होतो.
- ग) “जोडणी” या शब्द प्रयोगात नगरपालिकेकडून पुरविण्यात येणारे पाणी वाहून नेण्यासाठी किंवा साठवून ठेवण्यासाठी वापरण्यात येणारा नळ, संधायक, (कप्लिंग) बाहेरील कडा (फ्लेज) बॅच बॅंड, स्टॉप, फेरूल, अटकाव तोटी (स्टॉप टॅप) आणि इतर कोणताही उपकरण संच किंवा वस्तू यांचा अंतर्भाव होतो.
- घ) “नगरपालिका क्षेत्र” म्हणजे चांदवड नगरपरिषदेच्या हद्दीमधील क्षेत्र
- ड) “नगरपालिकेची अटकाव तोटी (स्टॉप कॉक)” म्हणजे नगरपालिकेच्या मुख्य नळामधून करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्याचे नियंत्रण करणारी अटकाव तोटी.
- च) “खाजगी पाणी सेवा” म्हणजे नगरपालिका क्षेत्रातील कोणत्याही जागेमध्ये नगरपालिकेकडून नळाद्वारे खाजगी मालमत्तांना करण्यात येणारा पाणीपुरवठा.
- छ) “सार्वजनिक पाणी सेवा” म्हणजे सार्वजनिक कारंजी, उभे नळ (स्टँड पोस्ट) आणि इतर तत्सम साधनाद्वारे नगरपालिकेकडून करण्यात येणारा पाणीपुरवठा.
- ज) “मंजूर करणारे प्राधिकरण” म्हणजे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी
- झ) “अनुसूची” म्हणजे या उपविधीसोबत जोडलेली अनुसूची

- ज) “कलम” म्हणजे अधिनियमाचे कलम
 - ट) “पुरवठा नळ” म्हणजे नगरपालिकेचा अटकाव तोटीपासून साठवण टाकी असल्यास तिच्या बॉल-कॉक पर्यंत जाणारा नळ आणि नगरपालिकेच्या पाण्याच्या मुख्य नळामधील दाबाच्या अधीन असलेला कोणताही नळ.
 - ठ) “पाणी पट्टी” म्हणजे अधिनियमाचे कलम 108 चा खंड (फ) अन्वये वसूल करण्याजोगी पाणीपट्टी
 - ड) “अनधिकृत नळ जोडणी” म्हणजे नगरपरिषदेच्या प्राधिकृत अधिकाराच्या लेखी मंजूरी खेरीज घेतलेली नळ जोडणी.
 - ढ) “घरगुती वापर” म्हणजे सर्व प्रकारचा घरगुती वापर आणि यामध्ये आंघोळ करणे, कपडे व भांडी धुणे, व्यवसायाच्या किंवा व्यापाराच्या प्रयोजनासाठी नसतील असे पाळीव पशू आणि ज्या बागेतील उत्पादनाची विक्री करण्यात येत नसेल अशा लहान बागांना पाणी घालणे आणि तत्सम इतर उपयोग यांचा समावेश होतो.
 - ण) “घरगुती नळ जोडणी” म्हणजे रहिवासी कारणासाठी एका अंदाजे ५ जणांच्या घरगुती वापरासाठी एका कुटुंबासाठी देण्यात येणारी जोडणी (भाडेकरू असणाऱ्या इमारती वगळता).
 - त) “बिगर घरगुती” घरगुती वापरा व्यतिरिक्त इतर वापर यामध्ये घरामध्ये व्यवसायाच्या किंवा व्यापाराच्या प्रयोजनासाठी असलेला पाण्याचा वापर. उदा. शासकीय, निमशासकीय कार्यालये, निवासी दुकानदार, विद्यार्थी वसतीगृहे, भाडेकरू असणाऱ्या इमारती.
 - थ) “सार्वजनिक संस्था” म्हणजे शाळा, महाविद्यालय, विश्वस्त संस्था व नफ्यासाठी न चालविलेल्या संस्था, देवालये.
 - द) “व्यवसायिक नळ जोडणी” म्हणजे उपरोक्त ण, त व थ मध्ये उल्लेखित असलेल्या बाबी वगळून आणि औद्योगिक वापर असलेल्या नळ जोडण्या वगळून उर्वरित सर्व व्यवसायिक आस्थापना. उदा. हॉटेल, बँक पतसंस्था, कोचिंग क्लासेस, बिगरनिवासी दुकानदार इ.
 - ध) “औद्योगिक नळ जोडणी” म्हणजे ज्या ठिकाणी पाण्याचा कच्चा माल म्हणून वापर करण्यात येतो अशी औद्योगिक एकेके आणि लघु उद्योग, मध्यम, मोठे व सर्व प्रकारची औद्योगिक एकेके.
 - न) “अनधिकृत बांधकाम” MRTTP Act नुसार जे बांधकाम अनधिकृत ठरते असे बांधकाम.
- २) या उपविधीमध्ये वापरण्यात आलेले परंतु व्याख्या न दिलेले शब्द आणि शब्द प्रयोग यांना अधिनियमात त्यांना अनुक्रमे जे अर्थ नेमून दिले असतील तेच अर्थ असतील.

०३. “पाणीपट्टी आकार”

- क) खाजगी पाण्याची जोडणीद्वारे नगरपंचायत ज्यांना पाणीपुरवठ्याची सुविधा पुरवेल अशा मीटर नळधारकांसाठी अनुसूची १ (भाग १) मध्ये दर्शविलेल्या दराप्रमाणे पाणीपट्टी आकारण्यात येईल व ती वसूल करण्यात येईल.
- ख) ज्या नळधारकांच्या नळकनेक्शनना मीटर जोडणी नसेल अशा नळधारकांसाठी अनुसूची १ (भाग २) मध्ये दर्शविलेल्या दराप्रमाणे विशेष पाणीपट्टी आकारण्यात येईल व ती वसूल करण्यात येईल.
- ग) ज्या नळधारकांच्या नळकनेक्शनला मीटर जोडणी नसेल अशा नळधारकांना मीटर जोडणी बाबत प्राधिकृत अधिकारी कळविल त्याप्रमाणे विहित मुदतीत संबंधित नळधारकांनी मीटर जोडणी बाबतची पूर्तता न केल्यास संबंधित नळधारकांच्या पाण्याच्या बिलाची आकारणी अनुसूची २ (भाग २ व ३) मध्ये दर्शविल्याप्रमाणे आकारण्यात येईल व ती वसूल करण्यात येईल.

घ) नळ जोडणी घेताना सोबत जलमापक यंत्र (ultrasonic meter) बसविणे अनिवार्य राहिल. नळ जोडणी शुल्कासोबत जलमापक यंत्राचे शुल्क भरणे बंधनकारक राहिल. यासाठी अनुसूची २ (भाग - १) मध्ये नवीन नळ जोडणी कामी आगाऊ रक्कम भरणेबाबत नमूद केलेले आहे.

ड) नळ जोडणीनंतर जलमापक यंत्रासाठी मीटर भाडे रु.५०/- प्रति तिमाही प्रमाणे देयकातून वसूल केले जाईल. एखाद्या ग्राहकाने पाण्याच्या मीटरशी छेडछाड केल्यास त्याला त्या पाण्याच्या मीटरची संपूर्ण किंमत भरणे बंधनकारक राहिल. उपरोक्त सुरक्षा परतावा रकमेस परिस्थितीनुसार बदल करण्याचा अधिकार मुख्याधिकारी, चांदवड नगरपरिषद यांना असेल.

०४. पाणीपट्टी दरवर्षी आगाऊ देय असणे -

- क) पाणीपुरवठा हा मीटर प्रमाणे करण्यात येत नसेल तेव्हा पाणीपट्टीही दरवर्षी आगाऊ स्वरूपात देय असेल व ती आणून भरण्याची जबाबदारी ही संबंधित नळधारकाची राहिल.
- ख) खाजगी सेवेसाठी नवीन जोडणी पूर्ण करण्यात येईल. अनुसूचित विनिर्दिष्ट केलेल्या दरांनी आगाऊ वसूल करण्याजोगी असेल. परंतु जोडणी पूर्ण होण्याच्या तारखेपूर्वी तीन, सहा किंवा नऊ महिन्यांचे कालावधीत लोटला असेल त्या बाबतीत पाणीपट्टीच्या संपूर्ण रक्कमेच्या तीन चतुर्थांश, एक द्वितीयांश किंवा एक चतुर्थांश रक्कम देय होईल.

०५. पाणीपट्टी थांबविण्यासाठी अर्ज करण्यात आला नसेल तर पाणीपट्टीचा परतावा अनुज्ञेय नसणे :

पाण्याची स्वतंत्र जोडणी नळ असल्यास पाणीपुरवठा बंद करण्यासाठी प्राधिकृत अधिकार्यांकडे लेखी अर्ज करण्यात आलेला नसेल तर, अशा जागांच्या संबंधात पाणीपट्टीच्या परताव्याची मागणी करता येणार नाही. परंतु, कनेक्शन धारकास ज्यावेळी पाणीपुरवठा बंद करणेचे असेल त्यावेळी कनेक्शन धारकाने कमीत - कमी ३० दिवस अगोदर लेखी अर्जाद्वारे नगरपालिकेस तसे स्पष्ट कळविले पाहिजे अर्जानुसार प्रथमतः नळ तोडण्याची तारीख ज्या तिमाहीत असेल (एप्रिल ते जून, जुलै ते सप्टेंबर, ऑक्टोबर ते डिसेंबर, जानेवारी ते मार्च) या तिमाही अखेरपर्यंतच्या मुदतीबद्दलची रक्कम नळकनेक्शन धारकाकडून वसूल केली जाईल. तसेच, सदरकामी अनुसूची ३ (भाग १ व २) मध्ये दर्शविल्याप्रमाणे जोडणी / तोडणीची फी धारकास भरणा करावी लागेल.

०६. सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची कारंजी इत्यादीच्या पाणीपुरवठ्यावर कर न बसविणे

नगरपालिकेच्या मालकीच्या कोणत्याही मालमत्तांना जर नगरपरिषद स्वतः ती मालमत्ता वापरात असेल तर त्यांना पाणीपट्टी आकारणी करण्यात येणार नाही. परंतु सार्वजनिक स्टॅण्डपोस्टद्वारे अथवा टँकरद्वारे ज्या मालमत्तांना पाण्याचा लाभ देण्यात येतो त्यांना वार्षिक स्थिर आकार आकारण्यात येईल. जर नगरपालिकेची मालमत्ता भाड्याने दिलेली असेल तेव्हा संबंधित मालक सदर पाणीपट्टी भरण्यासाठी जबाबदार असेल.

०७. खाजगी नळ जोडणी मंजूर करण्याची कार्यपद्धती -

१) एखाद्या खाजगी पाणी जोडणी नळाचा विस्तार किंवा फेरबदल यांसह एखाद्या खाजगी पाणी जोडणी नळासाठी

अ) जागेच्या मालकाच्या किंवा

ब) मालकाच्या लेखी संमतीने त्या जागेच्या भोगवटादाराच्या लेखी अर्जावरच मुख्याधिकारी यांचेकडून मान्यता दिली जाऊ शकेल.

२) अर्जामध्ये पुढील बाबी संबंधीची माहिती अंतर्भूत असेल-

१) त्या जागेसाठी नळजोडणी पाहिजे असेल त्या जागेचे क्षेत्रफळ, ७/१२ उतारा/सिटी सर्व्हेचा उतारा.

२) बांधकाम परवानगी व पूर्णत्वाचा दाखला

- ३) त्या जागी राहणाऱ्या किंवा जागेचा वापर करणाऱ्या व्यक्तीची संख्या,
- ४) पाणीपुरवठा ज्या प्रयोजनासाठी आवश्यक असेल ते प्रयोजन,
- ५) इमारतीच्या किंवा जमिनीच्या निरनिराळ्या भागांचा उपयोग ज्या प्रयोजनासाठी करण्यात येत असेल ती प्रयोजने.
- ६) मागील संपूर्ण मालमत्ता कर भरल्याची पावती.

३) अर्जदार हा, नळ, मीटर्स, अटकाव तोट्या, हौद आणि इतर सर्व नळ जोडण्या दर्शविणारा नकाशा मंजूरी देणाऱ्या अधिकाऱ्याकडे पाठवील. संबंधित अधिकारी शक्य तितक्या लवकर निर्णय घेईल अधिकाऱ्याचा निर्णय मान्य नसल्यास मुख्याधिकारी यांच्याकडे अपील करता येईल, मुख्याधिकारी दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर उचित निर्णय देईल व तो दोन्ही बाजूंना मान्य असेल.

४) एखाद्या जागेच्या मालकाची लेखी संमती त्या जागेच्या भोगवटादारापासून रोखून धरण्यात आली असेल तर भोगवटादारास, मंजूरी देणाऱ्या प्राधिकाऱ्याकडे अपील करता येईल, तो प्राधिकारी दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर संमती वाजवी कारणाशिवाय रोखून धरण्यात आली आहे, अशी त्याची खात्री झाल्यास, विहित कर आणि इतर आकार, कोणतेही असल्यास ते दिल्यानंतर अशा भोगवटादाराने ज्यासाठी अर्ज केला असेल अशी आवश्यक पाणी जोडणी मंजूर करील.

५) सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी किंवा अनारोग्याची स्थिती निर्माण होण्यास किंवा उपद्रवास प्रतिबंध करण्यासाठी उक्त समिती निदेश देईल असे उपाय योजण्यात आले नसतील तर अशा जागेतील सांडपाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था अपूर्ण असल्यास किंवा वाहक नळामार्फत होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे अशा जागेमध्ये अनारोग्याची स्थिती निर्माण होण्याच्या किंवा उपद्रव निर्माण होण्याचा संभव असेल तर, या उपविधीअन्वये कोणत्याही जागेच्या संबंधात नळ जोडणीसाठी मागविण्यात आलेली परवानगी नाकारता येईल.

६) नगरपरिषदेची संपूर्ण थकबाकी भरल्याशिवाय नळ जोडणी देता येणार नाही.

७) प्रती कुटुंबास १/२ इंची (15mm) नळ जोडणी मंजूर करण्यात येईल. १५ mm वरील नळ जोडणी आवश्यकतेनुसार देण्यात येईल.

०८. नगरपालिका पाण्याचा मुख्य नळाशी जोडण्या बसविणे आणि जोडण्याचे नवीकरण-

- 1) कोणत्याही नगरपालिकेच्या मुख्य नळाशी कोणतेही जोडणी, नगरपालिकेकडून त्या बाबतीत शक्ती प्रदान करण्यात आलेल्या एखाद्या नगरपालिका अधिकाऱ्याकडून किंवा कर्मचाऱ्याकडून करण्यात येईल त्याशिवाय तिचे नवीकरण करण्यात येणार नाही.
- 2) नगर पालिकेच्या मुख्य नळाशी नवीन जोडणी करण्यात आली असेल अशा किंवा विद्यमान जोडणीचे नवीकरण करण्यात आले अशा प्रत्येक बाबतीत, जोडण्याचे सर्व आवश्यक वाहक नळ आणि नळ जोडण्या यांचा पुरवठा, ज्या व्यक्तीच्या अर्जावरून किंवा ज्या व्यक्तीच्या जागेसाठी नळ जोडणी करण्यात येत असेल किंवा तिचे नवीकरण करण्यात येईल असेल त्या व्यक्तीकडून करण्यात येईल. नळ जोडणी टाकण्याचे आणि जोडण्या लावण्याचे काम, प्राधिकृत अधिकारी यांच्या नियंत्रणाखालील नगरपालिका अभिकरणामार्फत पार पाडण्यात येईल आणि नळ जोडणीसाठी खोदलेल्या डांबरी किंवा सिमेंटच्या रस्त्याचा पृष्ठभाग पूर्ववत करण्याचे कोणतेही आकार असल्यास त्यासह अशी जोडणी करण्याचा किंवा तिचे नवीकरण करण्याचा अंदाजित खर्च, नगर पालिका कार्यालयात उपरोक्त व्यक्तीकडून ठेव म्हणून आगाऊ उभारण्यात येईल. अशा ठेवतील कोणतीही रक्कम शिल्लक उरल्यास, प्राधिकृत अधिकाऱ्याकडून ती अर्जदारास परत करण्यात येईल.
- 3) या उपविधीचे उल्लंघन करून कोणतेही नळ जोडणी करण्यात आल्याचे आढळून येईल त्या बाबतीत प्राधिकृत अधिकाऱ्यास अशी नळ जोडणी किंवा तिच्यातील भर किंवा फेरफार काढून टाकता

येतील, आणि असे करताना प्राधिकृत अधिकाऱ्याकडून करण्यात आलेला खर्च देण्यास ज्या जागेत अशी जोडणी करण्यात आली असेल त्या जागेचा मालक आणि संयुक्तपणे आणि पृथक्पणे जबाबदार असतील.

०९. जोडण्याचे स्थान बदलण्याची प्राधिकृत अधिकाऱ्याची शक्ती —

प्राधिकृत अधिकाऱ्यास विद्यमान जोडणीचे किंवा कोणत्याही उपभोक्त्याच्या नळाचे किंवा त्याच्या जोडण्याचे स्थान बदलणे इष्ट आहे. असे कोणत्याही वेळ वाटेल तर आणि अशा जोडणीचे नळाचे किंवा जोडण्याचे स्थान बदलण्यासंबंधीच्या आपल्या उद्देशाची, कमीत कमी तीन दिवसांची पूर्वसूचना मालकाला दिल्यानंतर, उक्त जोडणी नळ किंवा जोडण्या त्यास योग्य वाटेल अशा इतर ठिकाणी हलविण्याची आणि तो निर्देश देईल त्या पुन्हा मांडण्याची व कार्यान्वित करण्याची किंवा त्यांच्या ऐवजी नवीन नळ जोडण्या इत्यादी टाकण्याची किंवा लावण्याची व्यवस्था करता येईल आणि अशा प्रत्येक कामाच्या बाबतीत, मालकाच्या खर्चाने कामे पार पाडण्यात येईल.

१०. जागेच्या मालकाने किंवा भोगवटादाराने वाहक नळ आणि जोडण्या यांची कार्यक्षमरित्या दुरुस्ती

करणे

१) ज्या जागेला खाजगी नळ देण्यात आलेला आहे अशा कोणत्याही जागेच्या मालकावर किंवा भोगवटादारावर ती जागा पूर्णपणे स्वच्छ स्थितीत ठेवणे आणि अशा जागांना नगरपालिकेच्या पाण्याच्या मुख्य नळातून मिळणारे पाणी वाहून आणणारे सर्व नळ आणि जोडण्या यांचे परीक्षण करणे आणि त्यांची कार्यक्षमरित्या दुरुस्ती करणे तसेच नगरपालिकेचे मीटर नसलेले, पाणी मोजण्याचे प्रत्येक मीटर आणि अशा कोणत्याही नळातील किंवा नळाशी संबंधित असलेल्या जोडण्या यांचे पाण्याच्या अपव्यय होण्यास कार्यक्षमरीतीने प्रतिबंध होईल, अशा रीतीने परीक्षण करणे व त्यांचे कार्यक्षम दुरुस्ती करणे बंधनकारक आहे.

२) अधिनियमाच्या कलम ३२८ च्या उपबंधास अधीन राहून कोणत्याही जागेच्या भोगवटादारावर नोटीस बजावण्यात येईल तेव्हा त्यास, ज्या व्यक्तीस आपले भाडे भरण्यास तो जबाबदार असेल त्या व्यक्तीस तीन दिवसांची लेखी नोटीस दिल्यानंतर स्वतः दुरुस्ती करून घेता येईल आणि अशा प्रसंगी, त्यास भाडेदारीच्या शर्तीमध्ये अन्यथा स्पष्टपणे उपबंधित केले नसल्यास तिच्याकडून अशा व्यक्तीला देय होणाऱ्या कोणत्याही भाड्यामधून उपविधी १४ च्या खंड २ खालील नोटीशीचे पालन करण्यासाठी तिने केलेला प्रत्यक्ष खर्च वजा करण्याचा हक्क असेल.

११. कलम २१९ अन्वये पाणीपुरवठा घेण्यास भाग पाडण्याची शक्ती प्रदान करण्यात येईल तेव्हा पूर्तता करावयाच्या आवश्यक गोष्टी —

कलम २१९ अन्वये, कोणत्याही ईमारतीच्या किंवा जमिनीच्या कोणत्याही मालकाला, पट्टेदाराला किंवा भोगवटादाराला त्या इमारतीत किंवा त्या जमिनीवर नेहमी राहणाऱ्या किंवा नोकरीवर असलेल्या व्यक्तीच्या गरजांच्या दृष्टीने पर्याप्त असेल एवढ्या पाण्याचे परिणाम नगरपालिकेच्या पाण्याचा मुख्य नळातून मिळविण्यास योग्य, आकाराच्या सामग्रीच्या व वर्णनाच्या वाहक नळाची तरतूद करण्यास आणि उक्त प्रयोजनासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यास फर्मविण्यास येईल तेव्हा त्या बाबतीतील या उपविधीच्या सर्वसाधारण संबंध आवश्यक गोष्टी विशेष परिस्थितीमुळे प्राधिकृत अधिकाऱ्यास अन्यथा वाटत असेल तर लागू होतील.

१२. पाण्याचा पुरवठा मोजून करण्यात येतो तेव्हा मीटरची तरतूद-

१) पाण्याचा पुरवठा मोजून करण्यात येत असेल तेव्हा, प्राधिकृत अधिकाऱ्यास प्राधिकृत अधिकारी या प्रयोजनासाठी मान्य करील अशा आकाराच्या, साहित्याच्या आणि वर्णनाच्या त्याच्या स्वतःच्या

मीटरची तरतूद करण्यास उपभोक्त्यास परवानगी देता येईल किंवा मीटरांची तरतूद नगरपालिकेकडून करण्यात येईल आणि नगरपालिकेच्या खर्चाने ती बसविण्यात येतील आणि मंजूर करणाऱ्या प्राधिकरणाकडून ठरविण्यात येईल अशी ठेव आणि भाडे त्यासाठी आकारात येईल.

2) पाण्याच्या पुरवठ्याची अचूक नोंद होण्यासाठी उपभोक्ता सर्व वेळी मीटर आणि पाणी मोजण्याची इतर सर्व उपकरणे सुस्थितीत ठेवतील.

3) मीटर नादुरुस्त झाले असेल त्या बाबतीत, उपभोक्ता, प्राधिकृत अधिकाऱ्याला त्याबाबत ताबडतोब लेखी कळवेल आणि प्राधिकृत अधिकारी शेवटची नोंद घेतल्यानंतर दुरुस्तीसाठी मीटर काढून घेण्यास मुभा देईल अशा आणखी पुढील कालमर्यादेच्या आत मीटर दुरुस्त करविण्याची व्यवस्था करील आणि अशा दुरुस्तीचा खर्च उपभोक्ता स्वतः सोशील. स्पष्टीकरण- या उपविधीच्या प्रयोजनासाठी, पाण्याचा प्रत्यक्ष खपापेक्षा नोंद 5 टक्के फरक दर्शवित असेल तर मीटर नादुरुस्त झाल्याचे समजण्यात येईल.

4) पाण्याचा पुरवठा मोजन करण्यात येत असेल त्याबाबतीत, नगरपालिकेकडून ठेवण्यात आलेली मीटरची आणि पाणी मोजण्याचे इतर उपकरण यांची संगणकीकृत नोंद वही वापरण्यात आलेल्या (पाण्याच्या) परिमाणाचा प्रथमदर्शनी पुरावा असेल.

१३. मीटर नादुरुस्त असेल तेव्हा नोंद (रिडींग) घेणे —

मीटर नादुरुस्त असेल त्याबाबतीत, ज्या मुदतीत मीटर नादुरुस्त असेल त्या मुदतीत केलेला पाण्याचा वापर, प्राधिकृत अधिकाऱ्याच्या मत ज्या मदतीतील अचूक नोंदी उपलब्ध असतील त्या, उक्त मुदतीच्या लगतपूर्ववर्ती शेवटच्या तीन महिन्यातील सरासरी दैनिक वापरावरून मोजण्यात येईल.

१४. प्राधिकृत अधिकाऱ्याने कोणत्याही मीटर वाहक नळ, वगैरे तपासण्यासाठी जागेचे निरीक्षण करणे —

1) प्राधिकृत अधिकाऱ्यास पुढील गोष्टी पाहण्यासाठी ज्या जागेला नगरपालिकेकडून खाजगी पाणीपुरवठा करण्यात येत असेल अशा कोणत्याही जागेचे निरीक्षण करता येईल-

अ) पाणी मोजण्याचे कोणतेही मीटर काढून टाकणे, त्याची चाचणी घेणे, तपासणी करणे आणि त्याऐवजी नवीन मीटर बसविणे

ब) कोणताही पुरवठ्याचा किंवा संवितरणाचा नळ, हौद, कुलूप किंवा जोडणे तपासणी किंवा

क) पाण्याचा कोणत्याही प्रकारे अपव्यय किंवा गैरवापर होतो आहे का हे पाहणे.

2) प्राधिकृत अधिकाऱ्यास, असे कोणतेही मीटर किंवा पुरवठा किंवा वितरण करणारा नळ, हौद, कुलूप किंवा जोडणी यात आढळून आलेला दोष दूर करण्यासाठी किंवा कोणतेही मीटर इत्यादी स्वच्छ वापरासाठी स्वच्छ करण्यासाठी उपाय योजण्यास जागेच्या मालकास किंवा भोगवटादारास लेखी नोटीस देऊन भाग पाडता येईल.

१५. मीटरच्या संबंधातील लबाडीस प्रतिबंध -

कोणत्याही व्यक्तीला लबाडीने

अ) कोणत्याही मीटरच्या दर्शकांमध्ये फेरफार करता येणार नाही किंवा पुरविण्यात येणाऱ्या पाण्याच्या परिणामाची येथोचितरित्या नोंदणी करण्यास कोणत्याही मीटरला प्रतिबंध करता येणार नाही किंवा

ब) पाणी मोजण्याची बसविलेल्या मीटरमध्ये पाण्याची नोंद होण्यापूर्वीच ते पाणी घेता येणार नाही किंवा त्या पाण्याचा वापर करता येणार नाही. असा प्रकार आढळून आल्यास ती पाणी चोरी गृहीत धरून यासाठी १०,००० रुपये दंड आकारण्यात येईल. (प्रती मीटर, प्रत्येक वेळी)

१६. पाण्याचा वापरावरील निर्बंध-

१) पाण्याचा खाजगी जोडणी नळ असलेल्या कोणत्याही जागेचा कोणत्याही मालक किंवा भोगवटादार मंजूर करणाऱ्या प्राधिकाऱ्याची परवानगी घेतल्याशिवाय —

अ) जोडणी नळामधील पाणी विकणार नाही किंवा त्याचा अपव्यय करणार नाही किंवा अन्य प्रयोजनासाठी वापर करणार नाही.

ब) आगीसारखी निकडीची परिस्थिती असल्याशिवाय वेगळी मालमत्ता म्हणून समजण्यात येणाऱ्या इतर कोणत्याही जागेस जोडणी नळांमधून पाणी पुरविणार नाही

क) ज्या प्रयोजनासाठी जोडणी नळ मंजूर करण्यात आला असेल त्या प्रयोजनाव्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रयोजनासाठी जोडणी नळामधील पाणी वापरणार नाही किंवा

ड) उपरोक्त प्रमाणे जोडणी नळामधील पाण्याचा अपव्यय करण्यास ते विकण्यास, त्याचा पुरवठा करण्यास किंवा ते वापरण्यास मुभा देणार नाही.

२) कोणतीही व्यक्ती वाजवी सबबी शिवाय पिण्यासाठी किंवा घरगुती वापराच्या प्रयोजनाव्यतिरिक्त इतर प्रयोजनासाठी नगरपालिकेच्या मालकीच्या कोणत्याही सार्वजनिक कारंजामधील किंवा उभे नळ इत्यादी मधील पाणी घेऊ शकणार नाही.

३) कोणत्याही व्यक्तीस सार्वजनिक कारंजी किंवा उभे नळ इत्यादी ठिकाणी अंघोळ करता येणार नाही किंवा कपडे धुता येणार नाहीत किंवा कोणत्याही घाणेरड्या वस्तू इत्यादी धुता येणार नाही.

सदर एक ते तीन बाबत कोणत्याही बाबीचा भंग झाल्याचे आढळ्यास प्रत्येक वेळी २००० /- दंड आकारण्यात येईल.

१७. पाणीपुरवठ्याचे तास-

प्राधिकृत अधिकाऱ्यास वेळोवेळी जाहीर नोटीस काढून निरनिराळ्या वस्तीस्थान मधील खाजगी जोडणी ज्या वेळामध्ये बंद ठेवता येतील त्या वेळा विहित करता येतील.

१८. खाजगी पाणी पुरवठा बंद करण्याची किंवा पाणी बंद करण्याची शक्ती-

१) प्राधिकृत अधिकाऱ्यास, नगरपालिकेचा कोणताही मुख्य नळ आणि ज्या कोणत्याही खाजगी जागेस नगरपालिकेकडून खाजगी पाणीपुरवठा करण्यात येत असेल अशा खाजगी जागा यांच्यामधील जोडणी नळ तोडता येईल किंवा पुढीलपैकी कोणत्याही बाबतीत, नगरपालिकेस देय असलेली कोणतीही थकबाकी रक्कम किंवा खर्च वसूल करण्याचा नगरपालिकेचा अधिकारांना बाध न येऊ नये देता अशा जागांचे पाणी बंद करता येईल-

अ) पाणी जोडणीसाठी देय असलेला कोणताही कर किंवा कोणतीही रक्कम किंवा हा अधिनियम किंवा हे उपविधी यांच्या उपबंधान्वये किंवा त्यांच्या आधारे करण्यात आलेल्या कोणत्याही कामाचा खर्च देण्यात कसूर केल्यास अशा कराच्या किंवा रकमेच्या मागणीची नोटीस येथोचितरित्या बजाविण्यात आल्यानंतर १५ दिवसांच्या आत,

ब) जागेच्या मालकाने किंवा भोगवटादाराने उपविधी १४ च्या खंड (२) अन्वये त्याला देण्यात आलेल्या कोणत्याही नोटीशीत त्याबाबतीत विहित करण्यात आलेल्या मुदतीच्या आत अशा नोटीशीतील अटीचे पालन करण्यात कसूर केल्यास,

क) उपविधी १५ च्या उपबंधाचे उल्लंघन करण्यात आले असेल तर,

ड) अधिनियमाच्या उपबंधान्वये ती जागा मानवी निवासासाठी अयोग्य असल्याचे जाहीर करण्यात आले असेल तर,

इ) अपघात किंवा इतर कारणांनी पाणाच्या मुख्य नळाचे नुकसान झाल्यामुळे किंवा कोणत्याही जागेमध्ये पाण्याचा बेसुमार अपव्यय होत असेल तर,

- फ) उपविधी ८ च्या उपबंधाचे उल्लंघन करून कोणतेही वाहन किंवा नळ किंवा नळजोडण्या लावण्यात आल्या असतील उपयोगात आणल्या असतील त्यांच्यात भर घालण्यात आली असेल किंवा बदल करण्यात आला असेल तर,
- ग) पाण्याचा अपव्यय होत असेल तर, प्राधिकृत अधिकाऱ्यांचे खात्री होईल अशा प्रकारे तो अपव्यय थांबवीला जाईपर्यंत,
- ह) जागेतील सांडपाण्याचा निचरा करण्याचा व्यवस्थेमध्ये बिघाड झाला असेल आणि त्या सांडपाण्यामुळे सार्वजनिक आरोग्य किंवा उपद्रव धोका निर्माण झाला असेल तर किंवा, आय) प्राधिकृत अधिकारी निश्चित करील अशा कालमर्यादेच्या आत पाण्याचे मीटर दुरुस्त करून घेण्याबाबत उपभोक्त्याने कसूर केला असेल तर,
- परंतु- (एक) उप-खंड (अ)खालील कोणत्याही प्रकरणी जागेचा मालकास किंवा भोगवटादारास किमान ४८ तासांची लेखी नोटीस दिल्या शिवाय प्राधिकृत अधिकारी कार्यवाही करणार नाही
- (दोन) इतर प्रकरणी, जागेच्या मालकास किंवा भोगवटादारास किमान २४ तासांचे लेखी नोटीस दिल्याशिवाय प्राधिकृत अधिकारी कार्यवाही करणार नाही.

२) उपरोक्त प्रमाणे कोणत्याही प्रकारणी पाण्याचा जोडणी नळ तोडण्याचा किंवा पाणी बंद करण्याचा खर्च रक्कम रु.२०००/- जागेचा मालकाकडून किंवा भोगवटादाराकडून करण्यात येईल.

३) अधिनियमाच्या कलम ३२८ च्या उपबंधास अधीन राहून, खंड (१) चा उपखंड (अ) खालील कोणत्याही प्रकरणी, देय असलेला कर किंवा रक्कम, भरण्यास मुख्यतः जबाबदार असलेल्या व्यक्तीखेरीज जागेचा भोगवट्यात असलेल्या कोणत्याही व्यक्तीकडून किंवा व्यक्तीकडून त्यात करारनिविष्ट करण्यात आलेल्या मुदतीत भरण्यात आली असेल तर अशी व्यक्ती किंवा अशा व्यक्ती अशी रक्कम मुख्यतः जबाबदार असलेल्या व्यक्तीच्या खाती जमा करण्यास हक्कदार असतील आणि वसूल करण्याचा इतर कोणत्याही उपाय बाधा येऊ न देता मुख्यतः जबाबदार असलेल्या व्यक्तीला देय असलेल्या भाड्यामधून ती भरण्यात आलेली रक्कम वजा करण्यास हक्कदार असेल /असतील.

४) नगरपालिकेस, कोणत्याही वेळी वाजवी नोटीस देऊन, सार्वजनिक हिताच्या दृष्टीने किंवा अन्य कारणासाठी नगरपालिकेत तसे करणे आवश्यक वाटेल तेव्हा पाणीपुरवठा तात्पुरता थांबविण्यात येईल किंवा त्यात कपात करता येईल.

५) पाण्याच्या कमी दाबामुळे जोडणीतील पाण्याचा अपुरेपणा किंवा नगरपालिकेच्या नियंत्रणाबाहेर कारणांमुळे पाणीपुरवठा न होणे याबद्दल कोणत्याही भरपाईची मागणी करण्याचा अधिकार उपभोक्त्यास असणार नाही.

१९. नगरपालिका क्षेत्राबाहेर पाणीपुरवठा करण्याची शक्ती-

अधिनियमाचे कलम ९७ आणि कलम १३५ यांच्या उपबंधास अधीन राहून, प्राधिकृत अधिकाऱ्यास नगरपालिका जलप्रवाह केंद्रांमधून नगरपालिका क्षेत्राबाहेरील कोणत्याही स्थानिक प्राधिकरणास किंवा व्यक्तीस, नगरपालिकेद्वारे सामान्यपणे किंवा विशेष रीतीने मान्य करण्यात येतील अशा प्रदानाच्या संबंधातील आणि पुरवठ्याची मुदत व शर्ती यांच्या संबंधातील अटीवर, पाणीपुरवठा करता येईल.

२०. जर एखाद्या ग्राहकाने पाणी पट्टी भरण्यास उशीर केला तर त्यास दर महा २% याप्रमाणे थकबाकी ज्या कालावधी करता आहे त्या कालावधी करता शास्ती आकार लावण्यात येईल.

२१. ज्या मालमत्ता नगर परिषदेद्वारा अनधिकृत घोषित करण्यात आल्या असतील त्यांना शक्यतो नळ जोडणी देता येणार नाही. परंतु मुख्याधिकाऱ्यांनी नळ जोडणी देण्याचे निश्चित केल्यास देय होणाऱ्या पाणीपट्टीच्या दुप्पट रक्कम भरणे बंधनकारक असेल.

२२. आकस्मिक / आणित्वाणीच्या परिस्थितीमध्ये पाणीपुरवठा बंद झाल्यास किंवा अपूरा झाल्यास त्याकरिता नगरपरिषद जबाबदार नसणार

जेव्हा नळयोजनेच्या पाण्याचा दाब कमी असेल, जेव्हा अस्तित्वातील जलवाहिन्यांची, वॉलची किंवा अनुशंगिक उपांगाची दुरुस्तीची कामे सुरु असतील. जेव्हा साठवण टाक्या, जलाशय, जलवाहिन्या यांच्या स्वच्छतेची कामे सुरु असतील, ज्यावेळी वीज पुरवठा खंडीत होईल, वीज पुरवठा कमी दाबाने असेल / यांत्रिक सामुग्री, आकस्मित बिघाड होऊन पंपसेट बंद असतील / उन्हाळ्यात किंवा दुष्काळात आटोक्या बाहेरील परिस्थिती निर्माण झाल्यास व अशा परिस्थितीत पाणीपुरवठा बंद राहील्यास किंवा अपुरा पडल्यास त्याकरिता नगरपरिषद जबाबदार राहणार नाही व अशा स्वच्छ समजुतीने अर्जदारास पाणीपुरवठ्यासाठी नळकनेक्शन मंजूर करण्यात येईल. संबंधित अर्जदारास भरपाई अगर परतावा देण्याचे नगरपरिषदेवर बंधन राहणार नाही.

२३. खाजगी प्लंबरची नेमणूक व खाजगी नळजोडण्या :

१. नगरपरिषदेने मंजूर केलेल्या नळकनेक्शनची खाजगी पाईपलाईनच्या जोडणीचे काम करणेकामी नगरपरिषद नळजोडणी धारक (प्लंबर) यांची नेमणूक करेल. नेमणूक करताना तो प्लंबर (आय.टी.आय.) या पदाचा अभ्यासक्रम पूर्ण करणारा असावा व सदर कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. अशा प्लंबरची नेमणूक करेल.
२. अशा नळजोडणी धारकाने (प्लंबर) चांदवड नगरपरिषदेकडे लेखी अर्ज करून अधिकारपत्र (लायसन्स) घेतले पाहिजे. अधिकारासाठी नगरपरिषद ठरविले ती वार्षिक फी त्याने आगाऊ भरली पाहिजे. त्यानंतर त्यांना अधिकारपत्र देण्यात येईल. अधिकारपत्राची मुदत संपल्यास अधिकारपत्राचे नूतनीकरण संबंधित प्लंबर धारकाने आवश्यक ती वार्षिक फी भरून करावयाचे आहे.
३. जे खाजगी स्वरूपाच्या नळजोडण्या करून घेणार आहेत किंवा खाजगी जोडण्यांची आवश्यक ती दुरुस्ती करावयाची झाल्यास त्यांनी त्या नळजोडण्या किंवा दुरुस्ती नगरपरिषदेच्या अधिकारपत्र दिलेल्या नळजोडणी धारकाकडून (प्लंबर) करून घेतल्या पाहिजेत.
४. नवीन जोडण्या मंजूरी कामी अर्जदार यांच्या मागणीनुसार नळजोडण्या दर्शविणारा नकाशा व कोटेशन प्लंबरने देणे बंधनकारक राहील.

२४. सर्वसाधारण शक्ती :

१. नळजोडणी दिली म्हणजे संबंधित मालमत्तेवर हक्क निर्माण झाला असे समजण्यात येणार नाही.
२. सार्वजनिक नळ जोडणी खाजगी सार्वजनिक, नगरपंचायतीच्या जागेमध्ये अनुज्ञेय असेल.
३. कोणतीही नळ जोडणी सर्व रक्कम भरल्यानंतर १५ दिवसामध्ये दिली जाईल. मात्र तांत्रिक अडचण आल्यास कालावधीमध्ये वाढ होऊ शकते.
४. नळ जोडणी दिली म्हणजे मालमत्ता / इमारत अधिकृत झाली असे समजण्यात येणार नाही.
५. पाणीपुरवठ्याचे दर पाणीपुरवठा योजना स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीने असतील.
६. भोगवटा प्रमाणपत्र न घेतलेल्या / उपलब्ध नसलेल्या इमारतींना बिगर घरगुती दराने आकारणी केली जाईल.
७. पाणीपुरवठा उपविधी व्यतिरिक्त नवीन कोणतीही समस्या (उपविधीमध्ये अंतर्भूत नसलेली) अचानक उद्भवल्यास त्याचे सर्व अधिकार मा. मुख्याधिकारी चांदवड नगरपरिषद यांना असतील.

२५. निरसन व व्यावृत्ती-

या उपविधीच्या प्रारंभाच्या दिनांकाच्या लगतपूर्वी नगरपालिका क्षेत्रात अंमलात असलेल्या उपविधीशी मिळतेजुळते असलेले कोणतेही नियम किंवा उप-विधी त्या क्षेत्रात निरसीत होतील. मात्र अशा रीतीने निरसीत करण्यात आलेल्या नियमान्वये किंवा उपविधी अन्वये करण्यात आलेल्या किंवा करण्याचे वर्जीलेल्या गोष्टीच्या संबंधात ते निरसीत होणार नाहीत.

अनुसूची - १

पाणीपट्टीचे दर - भाग १

पाणी मोजणी यंत्रणाद्वारे पाणी पुरवठ्याचे दर खालीलप्रमाणे

अ.क्र.	नळाचा प्रकार 15 mm घरगुती	दर प्रती १००० लीटर हरकती पूर्वीचा दर	हरकती नंतरचे दर (प्रती तिमाही)	
			नळाचा प्रकार 15 mm	दर पत्रक १००० लि
०१	० ते २०,०००	२५ रु.	० ते ३६,०००	१२ रु.
०२	२०,००० ते ३०,०००	३० रु.	३६,००० ते ७२,०००	१६ रु.
०३	३०,००० ते ४०,०००	३५ रु.	७२,००० ते १,००,०००	२० रु.
०४	४०,००० च्या पुढे	४० रु.	१,००,००० च्या पुढे	२५ रु.
	किमान आकार प्रती महिना	२५० रु.	किमान आकार प्रती तिमाही	४०० रु.
अ.क्र.	नळाचा प्रकार 15 mm बिगर घरगुती	दर प्रती १००० लीटर हरकती पूर्वीचा दर	हरकती नंतरचे दर (प्रती तिमाही)	
			नळाचा प्रकार 15 mm	दर पत्रक १००० लि
०१	० ते ३०,०००	५० रु.	० ते ३६,०००	२४ रु.
०२	३०,००० ते ४५,०००	६० रु.	३६,००० ते ७२,०००	२८ रु.
०३	४५,००० ते ६०,०००	७० रु.	७२,००० ते १,००,०००	३२ रु.
०४	६०,००० च्या पुढे	८० रु.	१,००,००० च्या पुढे	३७ रु.
	किमान आकार प्रती महिना	५०० रु.	किमान आकार प्रती तिमाही	८०० रु.

अ.क्र.	नळाचा प्रकार 15 mm सार्वजनिक संस्था	दर प्रती १००० लीटर हरकती पूर्वीचा दर	हरकती नंतरचे दर (प्रती तिमाही)	
			नळाचा प्रकार 15 mm	दर पत्रक १००० लि
०१	० ते ३०,०००	५० रु.	० ते ३६,०००	२४ रु.
०२	३०,००० ते ४५,०००	६० रु.	३६,००० ते ७२,०००	२८ रु.
०३	४५,००० ते ६०,०००	७० रु.	७२,००० ते १,००,०००	३२ रु.
०४	६०,००० च्या पुढे	८० रु.	१,००,००० च्या पुढे	३७ रु.
	किमान आकार प्रती महिना	५०० रु.	किमान आकार प्रती तिमाही	८०० रु.
अ.क्र.	नळाचा प्रकार 15 mm व्यवसायिक	दर प्रती १००० लीटर हरकती पूर्वीचा दर	हरकती नंतरचे दर (प्रती तिमाही)	
			नळाचा प्रकार 15 mm	दर पत्रक १००० लि
०१	० ते ६०,०००	७५ रु.	० ते ३६,०००	३६ रु.
०२	६०,००० ते ७५,०००	८५ रु.	३६,००० ते ७२,०००	४० रु.
०३	७५,००० ते १,००,०००	९५ रु.	७२,००० ते १,००,०००	४५ रु.
०४	१,००,००० च्या पुढे	१०५ रु.	१,००,००० च्या पुढे	५० रु.
	किमान आकार प्रती महिना	७५० रु.	किमान आकार प्रती तिमाही	१५०० रु.
अ.क्र.	नळाचा प्रकार 15 mm औदयोगिक	दर प्रती १००० लीटर हरकती पूर्वीचा दर	हरकती नंतरचे दर (प्रती तिमाही)	
			नळाचा प्रकार 15 mm	दर पत्रक १००० लि
०१	० ते ६०,०००	१२५ रु.	० ते ३६,०००	६० रु.
०२	६०,००० ते ७५,०००	१४० रु.	३६,००० ते ७२,०००	६५ रु.
०३	७५,००० ते १,००,०००	१५५ रु.	७२,००० ते १,००,०००	७० रु.
०४	१,००,००० च्या पुढे	१७० रु.	१,००,००० च्या पुढे	७५ रु.
	किमान आकार प्रती महिना	१२५० रु.	किमान आकार प्रती तिमाही	२५०० रु.

अंदाजीत बिलाचा नमुना

15 नळ जोडणीसाठी नमुना बिलिंग प्रती तिमाही

अ.क्र.	नळाचा प्रकार 15 mm	दर प्रती १००० लीटर - १२ रु.			
		पाणी वापर	Unit	Slab rate	Bill Amount
०१	० ते ३६,०००	३६,०००	३६	१२ रु.	४३२ रु.
०२	३६,००० ते ७२,०००	-	-	१६ रु.	
०३	७२,००० ते १,००,०००	-	-	२० रु.	
०४	१,००,००० च्या पुढे	-	-	२५ रु.	
मीटर भाडे					५० रु.
एकूण प्रती तिमाही पाणीपट्टी					४८२ रु.

नोट

१) पाणीवापर हे ३६००० लि. प्रती तिमाहीपेक्षा कमी असल्यास किमान बिल प्रती तिमाही ४०० रु. येईल. त्यामध्ये मीटर भाडे अंतर्भूत असेल.

पाणीपट्टीचे दर - भाग -२

पाणीमोजणी यंत्रणाशिवाय (Without Water Meter) खालील प्रमाणे पाणीपट्टीचे दर

अ.क्र.	नळाचा प्रकार	नळाची साईज	प्रती वर्ष दर रुपये
०१	घरगुती	15 mm	३००० रु
०२	बिगर घरगुती	15 mm	६००० रु
०३	सार्वजनिक संस्था	15 mm	६००० रु
०४	व्यवसायिक	15 mm	९००० रु
०५	औद्योगिक	15 mm	१५,००० रु

नोट

चांदवड नगरपरिषद शक्यतो मीटर शिवाय पाणीपुरवठा करणार नाही अथवा नळ जोडणी देणार नाही काही अपरिहार्य कारणास्तव मीटर द्वारे नळ जोडणी देता आली नाही असे असल्यास या दरानुसार निर्धारित वेळेनुसार पाणी देण्यात येईल.

पाणीपट्टीचे दर — भाग — ३

मीटर काढून टाकल्यास / मीटर खराब अथवा गैरप्रकार केल्यास पुढीलप्रमाणे प्रती तिमाही दर आकारण्यात येईल.

अ.क्र.	नळाचा प्रकार	नळाची साईज	प्रति तिमाही दर (रुपये)
०१	घरगुती	15 mm	७५० रु
०२	बिगर घरगुती (कार्यालये)	15 mm	१५०० रु
०३	सार्वजनिक संस्था	15 mm	१५०० रु
०४	व्यवसायिक	15 mm	२२५० रु
०५	औद्योगिक	15 mm	३७५० रु

अनुसूची २

भाग — १

नवीन नळ जोडणी कामी भरावयाची रक्कम

पाण्याचा वापर	साईझ	सुरक्षा अनामत	जोडणी फी	अर्ज फी	जलमापक यंत्र फी	एकूण रक्कम
घरगुती	15 mm	३०००/-	४३५०/-	५०/-	१००००/-	१७४००/-
बिगर घरगुती	15 mm	६०००/-	७०००/-	५०/-	१२०००/-	२५०५०/-
सार्वजनिक संस्था	15 mm	६०००/-	९०००/-	५०/-	१२०००/-	२९०५०/-
व्यवसायिक	15 mm	६०००/-	११०००/-	५०/-	१२०००/-	२९०५०/-
औद्योगिक	15 mm	१००००/-	१५०००/-	५०/-	१२०००/-	३७०५०/-

भाग — २

मीटर जोडण्या नसलेल्या पाणीपुरवठ्याचे लघुत्तम दर (तिमाही)

मीटर जोडणीसाठी नोटीस दिल्यापासून किमान २ महिन्या पर्यंत

अ.क्र.	साईज	दर				
		घरगुती	बिगर घरगुती	सार्वजनिक संस्था	व्यवसायिक	औद्योगिक
१.	15 mm	७५०/-	१५००/-	१५००/-	२२५०/-	३७५०/-

भाग — ३

मीटर जोडण्या नसलेल्या पाणीपुरवठ्याचे लघुत्तम दर (प्रती तिमाही)

(मीटर जोडणीसाठी नोटीसीतील उल्लेखित केलेल्या दोन महिन्यांचा कालावधी संपल्या पासून पुढे)

अ.क्र.	साईज	दर				
		घरगुती	बिगर घरगुती	सार्वजनिक संस्था	व्यवसायिक	औद्योगिक
१.	15 mm	१०००/-	२०००/-	३०००/-	५०००/-	७०००/-

अनुसूची - ३

भाग — १

मीटर काढणे व बसविणे फी

अ.क्र.	साईज	दर				
		घरगुती	बिगर घरगुती	सार्वजनिक संस्था	व्यवसायिक	औद्योगिक
१.	15 mm	१०००/-	२०००/-	३०००/-	५०००/-	७०००/-

भाग — २

नळ जोडणी ट्रान्सफर फी

अ.क्र.	साईज	दर				
		घरगुती	बिगर घरगुती	सार्वजनिक संस्था	व्यवसायिक	औद्योगिक
१.	15 mm	२०००/-	३०००/-	५०००/-	७०००/-	९०००/-

प्रवर्गनिहाय पाण्याचे दर (रुपये प्रति किलो लिटर मध्ये)

घरगुती नळजोडणी	बिगर घरगुती	संस्थात्मक वापर	व्यावसायिक वापर	औद्योगिक वापर
12.00	24.00	24.00	36.00	60.00

चांदवड नगरपरिषद, चांदवड

ता.चांदवड जि.नाशिक

नवीन पाईपलाईन द्वारे घरगुती / व्यावसायिक नळ कनेक्शन जोडणी करिता अर्ज

जा.क्र. चांनपा/पापु./ /२०२४ दि. / /२०२४
नगरपरिषद कार्यालय, /२०२४ दि. / /२०२४

प्रति,

मा.मुख्याधिकारी सो.,

चांदवड नगरपरिषद, चांदवड

ता.चांदवड जि.नाशिक

विषय — नळ कनेक्शन जोडणी परवानगी मिळणे बाबत.

अर्जदार — श्री./श्रीमती.....

पत्ता

.....

वार्ड क्र.

मो.नं.

महोदय,

मी विनंती अर्ज करतो कि, चांदवड शहर पाणीपुरवठा योजने अंतर्गत सुरु असलेले पाईपलाईन द्वारे मला घरगुती/बिगर घरगुती/ संस्थात्मक वापर/व्यावसायिक वापर/ औद्योगिक वापर इंच नळ कनेक्शन घ्यावयाचे असून मी सदर कनेक्शन करिता होणारे मागणी बिल अदा करण्यास तयार आहे. नवीन नळ कनेक्शनसाठी लागणारे कागदपत्रे सोबत जोडली आहे.

१.कुटुंबातील व्यक्तींची संख्या

२.ज्या जागेत नळकनेक्शन घेणार आहे त्या इमारतीचा घ.नं.

३.सदर मिळकत कोणाची आहे.स्वतःची /भाड्याची /अन्य

४. मिळकतीच्या मालकाचे नाव

५.मिळकत अन्य व्यक्तीची असल्यास मिळकत मालकाची कनेक्शन घेण्यास कबुली आहे काय ? होय/नाही.

६.ज्या रस्त्याखालून जलवाहिनी गेली आहे तो रस्ता कशाप्रकारचा आहे ? डांबरी/कॉक्रीट/कच्चा/पेवर ब्लॉक

७. ईमारतीपासून जवळच्या जलवाहिनीचे अंतर फूट

मी असे लिहून देतो कि,

अ) मला नगरपरिषदेने नळकनेक्शन मंजूर केल्यास सदर नळकनेक्शनकामी भरणा करायची आवश्यक फी व अनामत रक्कम मी भरनेस तयार असून वेळोवेळी नियमात होणाऱ्या सुधारणा मला बंधनकारक राहतील व पाणी बिलाच्या प्रचलित दरानुसार मी पाणीपट्टी भरणा करीन.

आ) तांत्रिक दुरुस्तीच्या वेळी अपरिहार्य परिस्थितीत मला पुरविण्यात येणारे पाणी अस्तित्वात असलेल्या दाबाने व निश्चित केलेल्या वेळेत अथवा पाणी पुरविण्याच्या वेळेत बदल झाल्यास, पुरेशा दाबाने पाणीपुरवठा न झाल्यास कोणतीही तक्रार करणार नाही.

इ) नगरपरिषदेच्या सूचनेनुसार माझे जलमापक यंत्र सुस्थितीत ठेवीन जलमापक यंत्र निकामी झाल्यास नगरपरिषदेने माझ्या बिलात तसे नमूद केल्यास किंवा लेखी नोटीस दिल्यास आठ दिवसाच्या आत मी जलमापक यंत्र दुरुस्त करून किंवा नवीन खरेदी करून प्रमाणित करून घेईन व नगरपरिषदेच्या अधिकृत कर्मचाऱ्याचे देखरेखीखाली बसवून घेईन.

फ) अर्जासोबत सादर केलेल्या कागदपत्राच्या सत्यतेबाबत अथवा ते कागदपत्र चुकीचे आढळल्यास मी त्यांना पूर्णपणे जबाबदार राहील.

मी सोबत खालीलप्रमाणे कागदपत्रे जोडत आहे.

इमारतीचा घरपत्रक किंवा ७/१२ उतारा

घरगुती पावती / पाणीपट्टी भरणा पावती (जुने नळ कनेक्शन)

बांधकाम परवानगी

अतिक्रमण असल्यास 100/- रु. स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र

नळजोडणी मागणी करणारा भोगवटादार/ भाडेकरू असल्यास मालकाचे कायदेशीर संमतीपत्र.

मी नगरपालिका अधिनियम, १९६५ कलम ३२२ व ३२३ त्यांचे उपविधी वाचले असून ते मला मान्य आहेत. तरी मला नळ कनेक्शन मिळावे, ही विनंती.

अर्जदाराची सही

दिनेश सिनारे,

मुख्याधिकारी,

चांदवड नगरपरिषद,

जिल्हा नाशिक.

चांदवड, २७ जानेवारी २०२५.